

महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचालित


महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर



५९

पर्यावरण प्रकल्प कार्य पुस्तिका



महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा



प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, कुमार / कुमारी कुलकुली शुभमंड

३१२६ इयत्ता बी.फॉमटूती५७ हजेरी क्रमांक ५९

शैक्षणिक वर्ष २०-२०२५ मधील प्रकल्प कार्य उपन कुपी

या विषयावर मार्गदर्शक शिक्षक / प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित
सर्व कामकाज, माहिती संकलन व अहवाल लेखन विद्यापीठाच्या कला लेखन
नियमाप्रमाणे प्रकल्प कार्य तयार केलेले आहे. सदर प्रकल्प कार्य हे संबंधित
विद्यार्थ्यांने स्वतः संकलित केलेले आहे.

सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्यांने स्वतः संकलित केलेल्या
लेखन सामग्रीवर आधारित असून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आहे.

दिनांक : 28/10/23

मार्गदर्शक

परिक्षक

प्राचार्य / उपप्राचार्य
Maharashtra Mahavidyalaya
Nilanga 413521 Dist Latur

महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचालित
महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा
ता. निलंगा जि. लातूर

पर्यावरण

प्रकल्प कार्य लेखन वर्ही (Environmentakl Project Work Book)

विद्यार्थ्याचे नांव फुलकुली शुभम् ३१२६

वर्ग छी कॉम्प्टर इंजीनियर तुकडी — क्रमांक 59

प्रकल्प कार्याचे शिर्षक पर्वन ऊपरी

प्रकल्प स्वरूप : वैयक्तीक / गटामध्ये :

1)

2)

3)

प्रकल्प मार्गदर्शकाचे नाव : पा. विष्णु रेडी यार

प्रकल्प मार्गदर्शकाचे नाव : —




* Wind Energy *

* पवन ऊर्जा *

प्रस्तावना :-

मुख्यपूर्णातशील प्रवाहीन हेवेची
ऊर्जा. मुख्यपूर्णातशील वायाच्या गतिशी
ऊर्जेला पवन ऊर्जा महातात. पवन
ऊर्जेचा उपयोग हजारो वर्षी पुरीपाच्यान
इंजिनिअरमध्ये ड. ब. पु. 2800 मेट्रि कोला
गेला. तर इरानामध्ये ड. ब. 600 मेट्रि
करूयात आला. (एकोमिसांचा व्यातकाच्या)
उन्हेचीस पवन-वायांच्या वापर विद्युत
निर्मितीसाठी होत्या आगला. पवन
ऊर्जेचा वापर विद्युत निर्मिती
करूयासाठी, पवन वावकी - व्याभिक्षियासाठी,
पाठी उपसा करूयारे त्रिवा मंडमुगाचा
निवाश करूयारे पॅप - व्याभिक्षियासाठी
तसेच शिळाची जाहोरे - व्याभिक्षियासाठी
कोला जातो. आजच्या काठील जागामर
पवन ऊर्जेचा वापर करूया
आणुनिक पद्धतीची तथार क्लेल्या
वालक्तोल व्यावाया (विंड) उर्जाकृष्ण
भावाच्याने विद्युत निर्मिती
करूयात येल आहे.



विहऱ्युल निर्मितीमात्री वाच्याचा केंग
कुमानु ताशी १६ किमी असावा
लागतो. सखेच वाच्याचा प्रवाण्यल
व्यालव्य असोवे लागत. वाच्याचा
केंग जसा वाढले त्या पुभाळे
विहऱ्युल निर्मितीमी हृमला वाढले.

पवन उजांची अक्षय
उजां आहे. आणि ती सहजासहजी
उपलब्ध करून घेला येते वा
उजां अल्यंल सुराहिल आणि किफायत
-शीर आहे. पवन उजेमुळे वायु
प्रदुषण व जब प्रदुषण घेल
नाही. पवन उजेचा विकास
काढी परिय मात्र देशांमध्ये मोठ्या
प्रमाणाल दुनालेभा दिसुन येतु
जर्बनी अमेरिकेची इथुल अस्थाने,
सोन, भारत, दुनमाकु चीन
इत्यादी देशांल पवन उजेवर
विहऱ्युल निर्मिती करून येते
आहे. मारतातू तामिळनाडू, गुजरात
मध्य एकांटकु, राजस्थान,
मुख्य प्रदेश, कुरूक्षेत्र पारधीम
बंगाल देशादी, राज्याल
पवन उजां कुट्रे उमारव्याल
आणी ओढेल. मारताल.

